

PDS/SE/2025-26/59 August 1, 2025

Listing Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051

Scrip Symbol: PDSL

Corporate Relationship Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 538730

Re: ISIN - INE111Q01021

Sub: Submission of Newspaper(s) Publication under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations 2015.

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement published regarding extract of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2025, including a QR code and the weblink to access complete financial results for the said period, in the following newspapers today, i.e., August 1, 2025:

i. The Economic Times (All India Edition); and

ii. Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

The above information is also available on the website of the Company at www.pdsltd.com.

We request you to kindly take the above information on record for the purpose of dissemination to the shareholders.

Thanking you,

Yours faithfully, for PDS Limited

Abhishekh Kanoi Head of Legal & Group Company Secretary ICSI Membership No.: F-9530

Encl.: As above

TAX EVASION PROBE AGAINST US FIRM

I-T Dept Conducts Surveys at Brokers Linked to Jane Street

Mumbai: The income tax (IT) department Thursday carried out a survey action on Nuvama Wealth Management in connection with its preliminary assessments into the US headquartered proprietary trading firm Jame Street, to probe if the alleged manipulation by the trading gaint also Nivama is the on ground trading partner of Jame Street in India. The move is part of a broader investigation into potential financial irregularities involving the US major The IT department is considering a trading partner of Jame Street in India. The move is part of a broader investigation into potential financial irregularities involving the US major The IT department is considering a traditions of provisions related to GAAR framework and permanent establishment norms, people familiar with the matter said. Under GAAR, and permanent establishment norms, people familiar with the matter said. Under GAAR, and permanent establishment norms, expended to the Garding of the Company State of the State of the Company State of the Company State of the Company State of the Stat



In a filing before the exchanges, Nuvama said, "..the Incomer is a Superiment is conducting a survey today, under Six Act, 1961, at the Company's Registered office. The Company's Registered office. The Company is extending full co-operation with the authorities".

In its 105-order is sued on July

a. SEBI had alleged that as per their preliminary investiga-their preliminary investiga-tion and their preliminary investiga-tion and their preliminary investigation of 44,443.5 crore by allegedly ma-nipulating the trades on Bank Nifty and Nifty index Options. Sebi directed Jane Street Gro-up to impound and deposit the alleged lilegal gains in an in-marked in a separate of the separate of the separate of the separate of the marked in Indian mar-kets, subject to conditions exchanges will have a hawk eye on the trades of Jane Street cfroup. According to Sebi's Indians.

Acoustics I Sobi's Indians. Acoustics I Sobi's Indians entity or some solution of the Indian entity or solution of the Indian entity or solution in Indian entity or solution in Indian entity or solution I solu

HC Rejects Celebi's Plea on **Security Clearance Revocation**

New Delhi: The Delhi High Court Thursday rejected another pettition by Turkish company Celebi Ground Handling India against the Centre's decision to revoke the firm's security clearance for local airports following the terror attacks on tourists in the Kashmir Valley and the subsequent groundswell of public opinion against An-kara.

Colebi Ground Handling's petition was identical to the issue raised by its related companies in other petitions, which was "squarely covered" in the July 7 order, Justice Tejas Karia said on Thursday. Similar petitions by related entities, Çelebi Airport Services India and Celebi Delhi



Cargo Terminal Management were earlier dismissed by another bench of Justice Sachin Datto on-July? Said that The court on July? Said that The court on July? Said that the said of the sai

wed principles, recognised across jurisdictions, which give primacy to legitimate nations, even when weighed against the procedural due process," it said.

Emphasising that the law enforcement/linelligence agencies are in the best position to assess the channels of matching the process, and the process of the considerations are found to be in play, then, the court would not second guess the rationale sufficiency of the action that the principles of natural justice may be excluded when national security concerns outweigh the duty of fairness and the State is best placed to declare the state is best placed to declare and security concerns outweigh the duty of fairness and the State is best placed to declare and security would be served.

Apollo Group Cos Seek CCI Nod for Recast Plan

New Delhi: Apollo Groupentities have sought the Competition Commission of India's (CC) approval for a composite restructuring plan that would eventually lead to the separate listing of group's omnichannel pharmacy and digital health businesses within 1821 months.

The proposal involves the demerger of

dance with the applicable regulatory apollo 2417 digital platform and remote leshealth division of Apollo 1450 hospitals between 1725, AHEL had said in the leshealth division of Apollo 1450 hospitals between 1725 at 1451 hospitals between 1725 hospit



			Standalone		Consolidated			
S.No.	Particulars Particulars	Quarte	r ended	Year ended	Quarter	ended	Year ended	
		30.06.2025	30.06.2024	31.03.2025	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income for the period	11,256.88	10,850.37	46,325.32	11,444.42	11,279.59	47,459.38	
2	Net Profit before Tax (including Regulatory Deferral Account Balances (net of tax))	4,386.55	4,231.93	18,619.43	4,498.57	4,603.22	19,294.20	
3	Net Profit after Tax for the period	3,653.23	3,412.15	15,353.57	3,630.58	3,723.92	15,521.44	
4	Total Comprehensive Income comprising Net Profit after Tax and Other Comprehensive Income	3,842.94	3,457.06	15,114.24	3,821.34	3,768.40	15,285.16	
5	Paid up Equity Share Capital (Face value of share : ₹10/- each)	9,300.60	9,300.60	9,300.60	9,300.60	9,300.60	9,300.60	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet		81,023.51	82,915.05	87,181.37	81,612.77	83,362.21	
7	Securities Premium Account		5,509.28	5,509.28	5,509.28	5,509.28	5,509.28	
8	Net worth	96,058.59	90,324.11	92,215.65	96,481.97	90,913.37	92,662.81	
9	Total Borrowings		1,23,465.20	1,30,964.96	1,30,645.77	1,23,465.20	1,30,964.96	
10	Debt Equity Ratio		1.37	1.42	1.35	1.36	1.41	
-11	Earnings per equity share including movement in Regulatory Deferral Account Balances (Face value of ₹10/- each): Basic and Diluted (in ₹)	3.93	3.67	16.51	3.90	4.00	16.69	
12	Earnings per equity share excluding movement in Regulatory Deferral Account Balances (Face value of ₹10/- each): Basic and Diluted (in ₹)	3.70	3.73	16.21	3.67	4.07	16.39	
13	Bonds Redemption Reserve	3,032.86	3,888.28	3,193.24	3,032.86	3,888.28	3,193.24	
14	Debt Service Coverage Ratio	1.04	1.57	1.48	1.06	1.67	1.53	
15	Interest Service Coverage Ratio	4.00	4.00	3.94	4.64	4.39	4.28	

ION OF INDIA LTD.


📜 पावरग्रिड POWERGRID

Place : Gurugram Date : 30 July, 2025

POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED
(A Government of India Enterprise)

Follow us on:

A MAHARATNA PSU



Financial Results of the Company/Group for the quarter ended 30 June 2025, have been reviewed by the Audit Committee are twed by the Board of Directors at their respective meetings held on 31 July 2025 and have been reviewed by the Statutory Auditors. The financial performance of the company on standalone basis for the quarter ended 30 June 2025 are (₹ in lakhs):

	C	Year Ended		
Particulars	30 June 2025 (Unaudited)	31 March 2025 (Audited)	30 June 2024 (Unaudited)	31 March 2025 (Audited)
Turnover	4,779,61	12,182.14	9,593.41	45,567.10
Profit before tax	504.34	1,552.24	5,057.15	7,647.91
Profit After tax	377.94	1,541.51	4,941.31	7,274.75
Total comprehensive income	377.94	1,534.83	4,947.70	7,267.33

c) The above is an extract of detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures requirements) Regulation 2015. The full format of the unaudited financial results of the Group and the Company for the quarter ended 30 June 2025 are available on the Company's website (www.pdsltd.com) and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

Pallak Seth Executive Vice Chairman DIN: 00003040



for the Quarter ended June 30, 2025 (₹ in Crores except EPS										
SI. No.	Particulars	Standalone				Consolidated				
		Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Refer Note 4)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Refer Note 4)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)	
1.	Total income from Operations	5,318.17	4,486.81	4,266.89	17,103.39	5,314.57	4,486.81	4,266.89	17,103.39	
2.	Net Profit (before Tax and Exceptional items)	184.62	121.50	101.36	464.62	181.80	122.87	100.44	465.04	
3.	Net Profit before Tax (after Exceptional items)	177.62	121.50	101.36	464.62	174.81	122.87	100.44	465.04	
4.	Net Profit after tax (after Exceptional items)	133.34	90.71	76.31	345.19	130.52	92.07	75.38	345.61	
5.	Total Comprehensive Income for the period	132.22	88.42	75.75	341.21	129.41	89.85	74.81	341.66	
O.	маю up Equity Share Capital (Face value of Rs.2/- per share)	26.76	26.76	26.74	26.76	26.76	26.76	26.74	26.76	
7.	Other Equity (excluding Revaluation Reserve) in the Audited Balance Sheet as at 31st March, 2025		10	-	2,664.25				2,726.95	
8.	Earning per Equity Share on net profit after tax (fully paid up equity share of Rs. 2/- each)									
	(a) Basic (b) Diluted	9.96 9.95	6.78 6.78	5.71 5.71	25.81 25.79	9.75 9.74	6.88 6.88	5.64 5.64	25.84 25.82	

totes: The Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2025 (the "Financial Results") been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on Thursday, July 31, 2025. The Standaldisc have careful coult instinate view of the Financial Results. There are no Couldifications in the Auditors Preview report on these financial results. There are no Couldifications in the Auditors Preview report on these financial results. The above is an extract of detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges Regulation 3.0 of the SEBI (Listing Obligations & Discostory Requirements (Regulations, 2015. The III offment of the aboves off-rancial Results available on the website of the Stock Exchanges (ISSE Limited and National Stock Exchange of India Limited) i.e. www.besinda.com www.meriancia.com and or Company's breakfield.

www.nscnoa.com.ancom.Company's webstel is a www.radioshbaltan.com.

During the Custer the Company's advised is 4 first Equily Phenoa on exercise of Employee Stock Option Scheme 2006 by the eligible employees. The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and publisher year to date reviewer figures, of the internormal production and the December 31, 2024.

This statement has been prepared in accordance with the Companies (inflam Accounting Standards) Rules, 2015 (ind AS) prescribed under Section 13.0 of the Companies Act, 2012 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Boarn For Companies (in the Companies of the extent applicable).

For and on behalf of the Board Radico Khaitan Limited Sd./















Place: Mumbai Date: 31 July 2025

मुंबई विमानतळावर ८ कोटी रूपयांचे हायड्रोपोनिक वीड जप्त

विमानतळ करूटम्स विभागाने जुलै दरम्यान कारवाई करत एकूण ८ कोटी रुपये किंमतीची ८.०१२ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केली असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ४ जणांना अटक केली आहे.

तिमान**त**ल मुंबई आयुक्तालय कस्टम्स झोन-खखख च्या अधिकाऱ्यांनी २९ आणि ३० जुलै २०२५ रोजीच्या ड्युटी दरम्यान एकूण ८.०१२ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये

चार प्रवाशांना करण्यात अटक आली आहे.पहिल्या प्रकरणात माहितीच्या विशेष गुप्त छत्रपती शिवाजी आधारे आंतरराष्ट्रीय महाराज तैनात विमानतळावर असलेल्या करन्टम अधिकाऱ्यांनी विझ एअरच्या फ्लाईट तम७६० बँकॉकहन आलेल्या तीन प्रवाशांना थांबवलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये 3.880 किलोग्रॅम हायड्रोपोनिक सापडली, ज्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे.हे ड्रग्ज ट्रॉली बॅगेच्या आत काळ्या आणि पारदर्शक व्हॅक्यूम सील पॅकेट्समध्ये लपवण्यात आले होते. या तिघांनाही एनडीपीएस कायदा, १९८५

आले होते. या प्रवाशालाही एनडीपीएस कायदा अंतर्गत

अंतर्गत अटक करण्यात इंडिगो आलेल्या प्रवाशाला हायड्रोपोनिक ड्रग्ज अतिशय हुशारीने बॅगेच्या आत लपवण्यात

स्चना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या ञ्चळपामध्ये कोणताही करा करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

अटक करण्यात आली आहे.

ते ४, गाव मोगरा, तालुका अंधेरी, के (पुर्व)

भेटवस्तु, गहाणखत, शुल्क, विश्वस्त, वारसा, ताब व्यक्तीने/व्यक्तींनी समीर सुर्वे, वकील, दका चाग केले आहेत असे समजले जाईल.

समीर सुर

दिनांक: ३१.०७.२०२५

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

दर.:0११-४९२६७000, टोल फ्री क्र.: १८00 २१२ ८८00, ई-मेल:C

शुद्धिपत्रक

क्र.HHFVASHOU23000036188. HHFVASIPL23000036189 यांच्या नावा समोर नमद केलेले प्रतिभ ता/स्थावर मालमत्तेमधील **फ्लॅट क्र.३०५** या ऐवजी **फ्लॅट क्र.३०६** असे वाचावे आणि कर्जदार **संदीप कु**र दुबे, किर्ती संदीप दुबे यांचे कर्ज खाते क्र.HHFVRRHOU2400050766, HHFVRRIPL2400005 ु ., १२७ चार पाय जार कामामा शास्त्रा १००८४००००००००, HTF VKKIPL2400051 । यांच्या नावा समोर नमुद केलेले ताबा दिनांक (रचनात्मक/वास्तविक) हे कृपया **(सांकेतिक)** या ऐवजी **(वास्तवि** असे वाचावे. गैरसोयीबहल दिलगिरी. सही/- प्राधिकृत अधिका ठेकाण: रायगड, ठाणे, पालघर

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS KRUTI MANISHKUMAR SHAH TO MISS KRUTI MANISH SHAH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS TEJAL MANISHKUMAR SHAF TO MRS TEJAL MANISH SHAF AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHOHEB HALKARE MOHIDDIN SHOHEB HALKARE

AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MIHIDDIN SALAWDDIN HALKARE MOHIDDIN SALAUDDIN

HALKARE AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SITARAM SARAF VINODKUMAR VINOD KUMAR SARAF

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM SAIF MOHAMMED SAIF MOHIUDDIN KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RUKHSAR KHATUN/ RUKHSAR KHAN TO RUKHSAR MOHIUDDIN KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ABBAS MOHD QASIM TO MOHAMMED ABBAS ANSAR AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHAN QURESHI QURESHI SHAHAN MOHD SHAF TO SHAHAN SHAFI QURESH AS PER AFFIDAVIT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SAFI QURESHI QURESHI TO SHAFI MOHAMMED SHAFI ABDUL SATTAF

QURESHI AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM ATIKA MOHAMMED SAFI QURESH TO ATIKHA MOHAMMED SHAF QURESHI AS PER AFFIDAVIT.

HAVE CHANGED MY NAME FROM BLAISE ANTHONY FERNANDES TO FERNANDES AS BLAISE

I HAVE CHANGED MY NAME FROM HARSH KUMAR BHATIYA HARSH BHATIA NIKHIL PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MAHESH K S TO MAHESHA S AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM LOURDINA SEQUEIRA LOURDINA PAULINA SEQUEIRA AS PER DOCUMENT

नोंदणीकृत कार्यालय : क्रीस्टल हाऊस, १५ए/१७, शिवाजी फोर्ट सीएचएस, डंकन कॉजवे रोड, मुंबई - ४०० ०२२. सीआयएन: L74920MH2000PLC129827

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (रु. दशलक्षांमध्ये, वेगळे नमुद केलेले नसल्यास)										
эт.	तपशील	स्थाची								
			तिमाहीअखेर		वर्षअखेर	तिमाहीअखेर वर			वर्षअखेर	
क्र.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	२,८४७.१८	३,७३६.१९	२,४३२.३६	११,१९९.३५	३,२३०.८१	४,१३१.०२	२,५७१.५३	१२,१२७.८४	
?	कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपूर्व)	१७४.०४	२४२.६५	१६२.५८	७२२.३९	१९१.७९	२५६.७२	१६४.७७	७५५.३२	
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपरचात)	१७४.०४	२४२.६५	१६२.५८	७२२.३९	१९१.७९	२५६.७२	१६४.७७	७५५.३२	
Х	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/(तोटा) (-) (कर, अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात)	१५०.०८	१६०.६७	१५२.९६	६०२.१६	१६४.३६	१६९.३३	१५२.९९	६२५.१५	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /तोटा (करपश्चात कालावधीकरिताचा नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१३६.४८	१६३.१२	१५४.८२	६०३.५७	१५०.८९	१७१.७६	१५५.०३	६२६.९३	
ξ	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	१३९.७२	
b	राखीव(पुनर्मूल्यांकन वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	४,१७०.८४	-	-	-	४,२३२.३७	
۷	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) मूलभूत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत) (निरपेक्ष मूल्य)	१०.७४	११.५०	१०.९५	४३.१०	११.७६	१२.१२	१०.९५	४४.६१	
	सौम्यीकृत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत) (निरपेक्ष मूल्य)	१०.७४	११.५०	१०.९५	४३.१०	११.७६	१२.१२	१०.९५	४४.६१	

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरणकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंअंसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय वर्ष २०२५-२६ करिताच्या १ ल्या तिमाहीकरिताच्या लेखापरीक्षित एकत्रित व स्थार्थ

वरील निकक्षींचे लेखाप्रीक्षण समितीदारे दि. ३१ ०१५ २०२५ रोजी आयोजित सभेमच्चे पुस्तवलोकन करण्यात आले असन कंपनीच्या संचालक मंडळादी त्यांच्या दि. ३१ ०१५ २०२५ रोजी आयोजित सभेमच्चे मंजरी रेण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी

गत कालावधी/वर्षाकरिताची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या वर्गीकरणास जुळवून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत/पुन:वर्गीकृत करण्यात आली आहे.

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याव्दारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकेत ही

तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिचा **प्रत्यक्ष कब्जा** दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि.

मुंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी **दि.०२.०९.२०२५ रोजी सकाळी ११.३० वा. "जे आहे जेथे आहे**'

"जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली **टेक्नीकल बीड व**

फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात द्यावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार

बँकेच्या मुख्य कार्यालयात **दि.०१-०९-२०२५** रोजी किवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी ँ१०.०० ते सायं. ५.०० वा.** वेळेत

९) निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रुपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करुन **दि.०৭.०९.२०२५**

पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे देय असलेल्या डिमांड ड्राप-ट

किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला नाही

२) आलेल्या निवेदा **दि डेक्कन मर्चंद्र्स को-ऑप. बँक लि., मुंबई**च्या मुख्य कार्यालयात **दि.०२.०९.२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजत**

उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत.

यशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या **२५ टक्के रक्कम (१५ टक्के इसारा रक्कम पकडून)** त्वरीत बँकेत भरणा केली पाहीजे.

उर्वरीत ७५ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले. पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने

बँकेने विक्री व्यवहाराकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधी अटी व नियमांची माहिती खाली सर्ह

वैधानिक सुचना ३० दिवसाची विक्री सुचना

सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना वैधानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर

करणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे.

मालमतेची विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणांकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल.

मिळकतीचे वर्णन

युनिट नं-आरसीसी ३, पहिला मजला, जे के

इडस्टीयल प्रिमायसेस को-ऑप.सो. लि.

प्लॉट -२९, महाकाली केव्ह्स रोड, अंधेरी-पूर्व,

मंबई

क्षेत्रफळ - ५६८ स्के. फूट कारपेट

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४

दुरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाच

वित्तीय वर्ष २०२५-२६ करिताच्या १ ल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.krystal-group.cor वरही उपलब्ध आहे. तसेच सदर माहिती खालील निर्देशित क्वीक रिस्पॉन्स कोड स्कॅन करूनही प्राप्त करता येऊ शकेल

राखीव किंमत

(ক. লাজ্ঞান)

(टीडीएस

सहीत)

इ.अ.र.

(ফ. লাজ্ঞান)

मालमत्ता पाहण्याची

तारीख व वेळ

आणि

दि.२२.०८.२०२५

दुपारी १२:०० ते

२:०० वाजता

सही/-प्राधिकृत अधिकारी

दि डेक्कन मर्चन्ट्स् को-ऑप. बॅंक लि.

(संजय सर्यकांत दिघे) सीईओ व पूर्णवेळ संचालक डीआयएन : ०२०४२६०३

दिनांक: ३१.०७.२०२५

अ.

कर्जदाराचे नाव

श्री. हरिश्चंद विठोब कोलपाटे आणि

श्री. आदित्य

हरिश्चंद्र कोलपाटे

दिनांक: ०१-०८-२०२५

ठिकाण : मुंबई

तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता बँक खाती जमा केली जाईल.



MY MINOR DAUGHTER'S NAME FROM ARBAZ KHAN TO ARBAZ ABDUL AZADKUMAR MY MINOR DAUGHIER'S NAME FROM ARDAAL RIJAN TO ARBAY KUMA (RITIKA SUNIL DUBE) TO (RITIKA LATIF KHAN AS PER THE KUSHWAHA TO AZAD RAMPRAVESH DOCUMENT

MARCH 2025

AS PER PAN CARD

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM THE FROM SAGHEER I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH RUKSAR ABDUL TO RUKSAR

DOCUMENTS

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९,

दूर.:(९१–२२)६९५८ ६०००; फॅक्स:(९१–२२)६९५८७३३७, Website: in.pg.com

30.0६.२0२५ रोजी संपलेल्या तिमाही कालावधीकरिता

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१) सहवाचिता नियम

पीडीएस लिमिटेड

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

* ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान नवीन भांडवल व ट्रेजरी शेअर्सचे नक्त वितरण २१२५० शेअर्स इतके आहे (दि. ३०.०६.२०२४ – ८३००२ शेअर्स)

www.pdsltd.com वर तसेच बीएसईची वेबसाइट www.bseindia.com वर व एनएसईची वेबसाइट www.nseindia.com वर उपलब्ध आहे

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. ९७१, सॉलिटेअरकॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३,

दि. ३१.०७.२०२५ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी दिली होती व वैधानिक लेखापरीक्षकांनी त्याचे पुनरावलोकन केले होते दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी तत्त्वावरील कंपनीची वित्तीय कामागिरी पुढीलप्रमाणे आहे (रु. लाखांत)

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या कंपनी/समूहाच्या वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या समूह व कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

(सर्व रकमा लाखांमध्ये, विहित केलेल्या नसल्यास)

30.05.2028

(अलेखापरीक्षित)

१,९५७.७२

२,६४,०६३.२७

2,50,805.32

E.846.39

३,६५६.९५

३,५७६.०२

३,११९.७९

४३७.४

2, 434.39

30.0E.202X

अलेखापरीक्षित

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने

तिमाहीअखेर

३१.०३.२०२५

(लेखापरीक्षित)

३,५२,५७६.९३

3,43,473.33

3,84,880.66

११,३२७.८६

८,३८२.४६

6,880.88

3.873.68

२,८२१.९१

तिमाहीअखेर

३१.०३.२०२५

(लेखापरीक्षित)

१२,१८२.१

१,५५२.२४

९४६.४०

३०.०६.२०२५

(अलेखापरीक्षित)

२,९९,९४२.१०

3,03,904.46

3,08,738.86

६,०२४.६६

२,६७४.३८

२,६८८.७०

२,००३.२५

४,८६८.१२

२,८२२.३३*

30.08.2024

(अलेखापरीक्षित)

408.38

366.65

3,983.80

जिलेट इंडिया लिमिटेड

कुमार वेंकटसूब्रमणीयन

व्यवस्थापकीय संचालक

回飯務器回

वर्षअखेर

३१.०३.२०२५

(लेखापरीक्षित)

४,९५४.१

१,२६,२७५३.०

8,234,682.06

३९,५९१.६

२६,९४०.९३

२६,८४८.९४

२४,१३७.४७

१६,९८८.३७

२,८२१.९१

११.४४

११.२८

वर्षअखेर

38.03.2024 (लेखापरीक्षित)

४५,५६७.१

७,६४७.९

७,२६७.३३

पीडीएस लिमिटेड सही/-

कार्यकारी उपाध्यक्ष

डीआयएन : ००००३०४०

पलक सेठ

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष दिनांक

लेखापरिक्षकांच्या अहवालासह वर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या in.pg.com या वेबसाईटवर

३१.०७.२०२५ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.

प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

दिनांकः ३१.०७.२०२५

₩ PDS

परिचालनातून महसूल

एकण परिचालनात्मक खर्च

कालावधी/वर्षाकरिताकरिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबीपर्व)

संयुक्त उद्यमांच्या नुकसानीतील हिश्श्यापश्चात)

व संयुक्त उद्यमांच्या नुकसानीतील हिश्श्यापश्चात)

उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)

प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)

करपर्व कालावधी/वर्षाकरिताकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी आणि सहयोगी व

करपश्चात कालावधी/वर्षाकरिताकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी आणि सहयोर्ग

कालावधी/वर्षाकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात

नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)

व्याज व करपूर्व उत्पन्न

अन्य उत्पन

३३ नुसार वरील माहिती देण्यात आली आहे.

ठिकाणः मुंबई

क्र.

११.

करपूर्व नफा

ठिकाण : मुंबई

दिनांक: ३१.०७.२०२५

ीआयएन : L18101MH2011PLC388088

महाराष्ट्र, भारत. । दूर. : +९१ २२४१४४११००

एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

अन्य समभाग

(अवार्षिकीकृत)

- I HAVE CHANGED MY NAME FROM

CHHAYABEN RAJESH SHAH IU PRAJAKTA RAJESH MACININ IS MICHAYA RAJESH SHAH" AS PER PRAJAKTA NITESH DHONUKSHE AS I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENTS.

DHARMESH MAGANLAL WAGHELA TO.

DHARMESH MAGANLAL WAGHELA TO.

1 HAVE CHANGED M

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DHARMESH MAGANBHAI WAGHELA I HAVE CHANGED MY NAME FROM

ABDULLA RAHIL TO ABDULLAH RAHIL SHAIKH AS PER DOCUMENT

VISWANTHAN M K TO NEW NAME - I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

DOCUMENT

MISHRA TO RAVINDRA MISHRA AS LASKAR AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME: SUNITA KUMARI JEEVAKRAJ VIJAY KAULAPURE TO RAJ (OLD NAME) SHABANA KHATOON TO BANSILAL PAL TO NEW NAME: SUNITA VIJAY KAULAPURE AS PER (NEW NAMÉ) SHABANA MOAJAD RAVINDRA PAL SHAIKH AS PER LATEST DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM

DOCUMENTS

HEER BHARTKUMAR JAIN AS PER

RESIDING AT FLAT NO.502,

GIRGAON MUMBAI MAHARASHTRA

400004 HAVE CHANGED MY NAME

UZMA SAYED FEROZ AHMED

INAMDAR TO UZMA PARVEEN SAYED

FEROZ AHMAD INAMDAR AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAMPRAVESH BABY KUMARI TO BABY PAL AS PER TO MOHAMMED AZAAN SHAKEEL

DOCUMENT

ABDULGANI ABDUL RAHIM SHEIKH TO I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL GANI ABDUL RAHIM SHAIKH HEERKUMARI BHARATKUMAR JAIN TO

MOHD AFZAL ANISUR RAHMAN TO I, HITHERTO KNOWN AS NARESH

SHAMAILA USAID DANGE TO SHAIKH AS PER DOCUMENT DECLARE THAT MY SON'S OLD NAME | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN SHAIKH AS PER | HAVE CHANGED MY NAME FROM SHAMAILA RIZWAN RAZIYA KHATOON / SHAIKH RAZIYA TO SOCIETY V.P. ROAD, DR. DESHMUKH

I HAVE CHANGED MY NAME FROM AND SHALL HEREAFTER BE KNOWN

MONISH JITENDRAKUMAR SANGHVI MOHAMMED YUSUF PATTAN TO TO KANTABEN RANCHHODBHAI YUSUF PATHAN AS PER DOCUMENT GAJERA AS PER LATEST I HAVE CHANGED MY NAME FROM

SATISHBHAI SHANTILAL AGARWAL AS DOCUMENTS

VISHWAKARMA AS PER LATEST I HAVE CHANGED MY NAME FROM INSIYA SALIM MERCHANT TO INSIYA HUSSAIN IFTEKHAR HUSSAIN AS PER SHAIKH MOHAMMED ARSH ABBAS TO ABDULKAYUM SHAH AS PER HAVE CHANGED MY NAME FROM SALMAN MERCHANT AS PER KHAN SHENAAZ TO SHEHNAZ AKBAR DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM FLAVITA LINET CASTELINO TO FLAVITA I HAVE CHANGED MY NAME FROM SHUBHASH MAKWANA TO SUBHASH I HAVE CHANGED MY NAME FROM ANJUMAN MOHAMMED RAFIQUE LINET RANGEL AS PER MY MARY RATNAM NALLI TO MARY BHOVANBHAI MAKWANA AS PER KHAN AKBAR TO KHAN AKBAR KARIM SAYYED TO ANJUMAN MOHAMMED RAFIQ SAYYED AS PER DOCUMENTS

CHANGE OF NAME

I SUNIL P. DUBEY HAS CORRECTED I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SUPARIWALA MOHD AZAAN SHAKEEL

SUNIL DUBEY).

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM JADAV CHAKRABORTY TO JADAV HALIMUNISSA TO HAL PER GAZZETTE M -256427 THE DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DISHA ANUP PATEL TO DISHA FAWAZ I HAVE CHANGED MY NAME FROM CHHAYABEN RAJESH SHAH TO PRAJAKTA RAJESH MALKAR TO MOOSA AS PER DOCUMENTS

IMTIYAZ AZIZ INGARIYA TO IMTIYAZ JITENDRA DEVICHANDJI SANGHVI TO AS PER DOCUMENT AZIZ INGARIA AS PER DOCUMENTS JITENDRAKUMAR DEVICHANDJI I HAVE CHANGED MY NAME FROM AFZAL MOHAMMED ANISURRAHMAN ASURAM MODI SON OF ASURAM MODI I SURENDRA VISHWAKARMA, HEREBY SANGHVI AS PER DOCUMENTS.

WAS ARYAN VISHWAKARMA. I HAVE SANYAM JITENDRA SANGHVI TO DOCUMENT CHANGED HIS NAME TO ARYAN SANYAM JITENDRAKUMAR SANGHVI I HAVE CHANGED MY NAME FROM RAZIYA KHATOON ANISUR RAHMAN LANE, SIKKA NAGAR MUMBAI SURENDRA VISHWAKARMA. AS PER AS PER DOCUMENTS. MAHARASHTRA GOVERNMENT GADGET NO: M-2440995 I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENT DATED-27TH FEBRUARY TO 5TH MONISH JITENDRA SANGHVI TO I HAVE CHANGED MY NAME FROM AMBABEN RANCHHODBHAI GAJERA AS MODI NARESH AASOOJI

DOCUMENTS

AS PER DOCUMENTS.

NYRA HITEN GANGWANI (OLD NAME) I HAVE CHANGED MY NAME FROM JESMINE ARA LASKAR / LASKAR TO NYRA HETAN GANGWANI (NEW RAVINDRAKUMAR JAWHARLAL JESMINE ARA LO JESSAMINE ARA LO JESSAMINE ARA LO JESSAMINE ARA TO JESSAMINE ARA TO JESSAMINE ARA TO JESSAMINE ARA TO RAVINDRA MISHRA AS JASKAR AS PER DOCUMENTS

MISHRA TO RAVINDRA MISHRA AS LASKAR AS PER DOCUMENTS

MISHRA TO RAVINDRA MISHRA AS LASKAR AS PER DOCUMENTS

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

MASHAK NALLI AS PER DOCUMENTS DECLARATION

ARSH ABBAS SHAIKH AS PER DOCUMENT

VISWANATHAN MADATHIL KUNNATH KAVITA JITENDRA SANGHVI TO KAVITA WASTI LASKAR / LASKAR WASTI TO I HAVE CHANGED MY NAME FROM JITENDRAKUMAR SANGHVI AS PER MD WASTI LASKAR AS PER SATISH KUMAR AGRAWAL TO NYRA HITEN GANGWANI (OLD NAME) I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PER LATEST DOCUMENTS.

KHAN AS PER DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

मुंबई, दि. ३१: मुंबई ४ प्रवाशाना अटक अंमली पदार्थांविरोधात मोठी

आली आहे.तर दुसऱ्या प्रकरणात प्रोफाइलिंगच्या अधिकाऱ्यांनी फ्लाईट ६ए१०६० ने थांबवलं. त्याच्या चेक-बॅगमधून ६.०२२ किलो वीड सापडली, ज्याची अंदाजे किंमत सुमारे ६ कोटी रूपये आहे. हे

बेकायदेशीर बाजारात याची अंदाजे किंमत सुमारे ८ कोटी रुपये इतकी आहे. हे ड्रग्ज वेगवेगळ्या जप्त करण्यात आले असून

जाहीर सूचना

की माझे अशील **श्रीमती रत्नप्रभा रावजी वालं**ज या फ्लॅट क्र.६०७. ६वा मजला. इमारत क्र.०७ शिव भूमी एसआरए को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. पश्चिम दतगती महामार्गाजवळ शंकरवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई-४०००६० क्षेत्रफळ २६९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, सीटीएस क्र.३३((भाग), ३३०/१३६ ते ३३७, ३३०/३५० ३७९, ३३०/३९४ ते ५३५ व ३३१, ३३१/१ २०, ३३२/१ ते ४, ३३३, ३३४, ३३५ व ३३६ वॉर्ड, यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ, येथील जागेच्य कायदेशीर मालक व वापरकर्त्या, ताबेधारक आहेत <mark>श्रीमती रत्नप्रभा रावजी वालुंज</mark> यांनी सदर फ्लॅट <mark>श्रीमती जयवंती शंकर पडेलकर</mark> (सदर फ्लॅटच्य मुळ वाटपकत्या) यांच्याकडून खरेदी केले. नढील सचना येथे देण्यात येते की. माझे अशीव

श्रीमती रत्नप्रभा रावजी वालंज यांनी उपरोक्त फ्लॅटचे विक्री करारनामा **श्रीमती जयवंती शंक पडेलकर** यांनी दिनांक २८.०७.२०२५ रोजीचे स्तावेज क्र.मुंबई २८-१४२०७-२०२५ अंतर्ग मुंबई उपनगरातील उप-निबंधक कार्यालयात दिलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे नोंदणीकृत केल वरील वस्तस्थितीनसार, उपरोक्त फ्लॅट किंवा त्याच्य

कोणत्याही भागात भाडेपड़ा, विक्री, देवाणघेवाण भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा किंवा उपरोत्त मूळ कागदपत्रांच्या ताब्यात असल्याच्या आधाराव कोणताही हितसंबंध दावा करणाऱ्या कोणत्याह क्र.जी-१२, इमारत क्र.१, ए विंग, शंकर वाडी एसआरए कोहौसोलि., शंकर वाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६० येथे लेखी स्वरूपात वाक्षरीकर्त्यांना कळवावेत, अन्यथा असे दाव

सही /

वकील

र्क पत्ताः कार्यालय क्र.१०८, १ला मजला, टाकवने हाईटस्, शिव मंदिराजवळ, कर्णिक रोड, कल्याण परि ४२१३०१. नॉदणीकृत कार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली–११००५७.

दिनांक ३१.०७.२०२५ रोजी मुंबई लक्षदीप-मुंबई आणि बिडानेस स्टॅण्डर्ड-मुंबई या वृत्तपत्रात प्रकाशित सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ (नियम) नुसार ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) च्या आमच्य जाहिरातीसंदर्भात, कर्जदार **योगेश अशोक मैदाने, अर्चना योगेश मैदाने** यांचे **कर्ज खा**ग

क्रीस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड

दिनांक: ३१.०७.२०२५

